

Dated: 18th July, 2019

To,
The Manager (CRD)
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Ref: Scrip Code – 508980 (Frontier Capital Limited)

Subject: corrigendum to the Postal Ballot Notice dated 11th July, 2019


Dear Sir,

This is in communication with our earlier letter dated 15th July, 2019, we would like to bring to the notice of members that- mentioned para and table on page no. 1, 13 and 15 of the postal ballot notice sent to members, dated 11th July, 2019, shall stand replaced/ Modified with the corrigendum to postal ballot notice.

All other contents of the postal ballot notice will remain unchanged. This corrigendum was also being published in Newspaper on 18th July, 2019

Kindly take the same on your records and acknowledge the receipt.

For Frontier Capital Limited



Aniket Prabhu
Compliance Officer & Company Secretary



Encl:

1. Corrigendum to the Postal Ballot Notice dated 11th July, 2019
2. Newspaper clipping

Frontier Capital Limited

7th Floor, Tower1, Equinox Business Park,
Peninsula Techno Park, LBS Marg, Kurla (west),
Mumbai - 400 070

CIN : L65990MH1984PLC033128

T : +91-22 3382 6259
F : +91-22 3382 6123
W : www.frontiercapital.in



FRONTIER CAPITAL LIMITED

[Formerly known as Frontier Leasing and Finance Limited]

Regd. Office: 7th Floor, Tower 1, Equinox Business Park, L.B.S. Marg, Kurla, Mumbai – 400070.

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE POSTAL BALLOT

We draw the attention of all the Members of Frontier Capital Limited (the “Company”) to the notice of the postal Ballot, sent to the members dated July 11th, 2019, through permitted mode. In this regard, we would like to inform you the following substitution/ modification/ addition on the page no. 1, 13 and 15:

1. **On page no. 1, para 4** shall be replaced and read as: Further BSE requires Company to seek fresh approval for promoters for the Preferential Issue. Company hereby issue fresh Postal Ballot notice to the members of the Company for seeking approval for the entire Preferential Issue (to the promoters and Non – promoters, as mentioned in the list of proposed allottees).
2. **On page no. 13, point No. B**, following para shall be added: It is proposed to issue and allot maximum upto 25,00,000 (Twenty Five Lakh) Equity Shares at a price of Rs. 10/- per share to Inimitable Capital Finance Private Limited (One of the existing promoters).
3. **On page no. 15, point no. D**, the table of name and pre – post shareholding of allottees, shall be replaced by following:

Sr. No.	Name of the Allottees	Current Equity Holding		Post Preferential Issue	
		No. of shares	%	No. of shares	%
1.	Anirudh Bhuwalka	16,900	6.446	9,26,900	5.53
2.	Inimitable Capital Finance Private Limited	1,76,610	67.366	1,15,66,610	69.00
3.	Atul Bhagwat	0	0	22,40,000	13.36
4.	Vinay Kalantri	0	0	19,60,000	11.69

By order of the Board
Frontier Capital Limited

Sd/-
Aniket Prabhu
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: 17th July, 2019

KERALA STATE ROAD TRANSPORT CORPORATION
e-Tender Notice

E-Tender ID	Items	Bid submission end date
2019_KSRCT_287135_1	PRINTING AND SUPPLY OF PRE-PRICED BUS TICKETS	03.08.2019 06:00 PM

For more details visit:
www.etenders.kerala.gov.in & www.keralarctic.com/tenders/purchase
Ph.No:0471-2471011 Extn: 303
Date: 18.07.2019 (Sd/-) Chairman & Managing Director

Public Notice

It is here by informed that the State Level Environmental Impact Authority Gandhinagar Gujarat has accorded prior Environment Clearance by their Letter No : SEIAA / GU / EC / 8 (a) / 1017 / 2019 Date : 12/07/2019 to Our Building Construction Project Named as "Landmark Superstar" site at Puna, Block No. 709, O.P. 134, F.P. No. 139 (As per Draft), F.P.No. 142 (As per T.R.), T.P.S. No. 17 (Puna), at Puna, Dist. Surat for Plot area 8720.00 m², Built up area 63671.84 m². The detail of E.C. is available at GPCC site as well as SEIAA/SEAC site.

Place : Puna, Surat M/s. Dreamland Corporation Developer
Date : 17-07-2019

PUBLIC NOTICE

Smt. M. Vidyavathi Reddy, W/o M. Sanjaya Reddy, through her Power of Attorney M. Sanjaya Reddy preferred WP No. 29450/2019, High Court of Karnataka. Wherein she has challenged the illegal transfer of the land plot No. 162(P), 163, 164(P), 165(P) in EPIP Phase 2, Kundalahalli Village, K.R.PuraHobli, Bangalore to Ms SADA IT PARKS Pvt. Ltd., instead of the original allottee M/s. G.V.RELECTRO TECHNICS Pvt.Ltd., The Hon'ble High Court after hearing the parties was pleased to direct the KIADB, Bangalore to look in to the prayer of Smt. Vidyavathi Reddy, wherein she has sought for cancellation of transfer of the said land in favour of M/s. SADA IT PARKS Pvt. Ltd., The KIADB, Bangalore has been directed to pass orders within two months from the date of order of the High Court in this regard.

The general public are hereby cautioned not to purchase or create any sort of charge, interest in respect of aforementioned property and if anybody enters or purchases or create any sort of charge, interest the same shall be at their own risks and consequences. It will not be binding on the undersigned.

Sd/- M. SANJAYA REDDY,
Power of Attorney for Vidyavathi Reddy
Mob. No. 8247767774

ITD CEMENTATION INDIA LIMITED
Corporate Identity Number: L61000MH1978PLC020435
Registered Office: National Plastic Building, A-Subhash Road, Paranjape B Scheme, Vile Parle (East), Mumbai - 400057
Phone: 022 6631600 Fax: 022 6631628
E-mail: investors.relation@itdcm.co.in Website: www.itdcm.co.in

NOTICE UNDER SECTION 210(2) (b) OF THE COMPANIES ACT, 2013

Notice is hereby given pursuant to Section 210(2) (b) of the Companies Act, 2013 to the Members of the Company that the Company intends to make an application to the Central Government for its approval under section 196, 197 read with Schedule V of the Companies Act, 2013 together with the Companies (Appointment and Remuneration of Managerial Personnel) and other applicable provisions, if any, for appointment and payment of remuneration to Mr. Santi Jongkongka (DIN 08441312) as Whole-time Director of the Company for a period of 3 years w.e.f. 2nd May, 2019 in terms of the recommendation made by the Nomination and Remuneration Committee and Resolution passed by the Board of Directors at their Meetings held on 23rd April, 2019 and Special Resolution passed by the Shareholders of the Company through Postal Ballot on 1st July, 2019.

for ITD CEMENTATION INDIA LIMITED
Sd/-
(RAHUL NEOGI)
COMPANY SECRETARY (ACS10653)

Dated: 16th July, 2019
Place: Mumbai

GRAVISS HOSPITALITY LIMITED
CIN: L55101PN1959PLC012761
Regd. Office: Dairy Tops, J-177, M.I.D.C Industrial Estate, Bhosari, Pune - 411 026. Phone: 022-4050 1111
Email id: investors.relations@gravissgroup.com
Website: www.gravisshospitality.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 25th July, 2019 at 11.00 a.m. at Hotel Inter Continental, Marine Drive, Mumbai - 400 020, to inter alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2019.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.gravisshospitality.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.bseindia.com>.

The trading window has been closed for all those covered under the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, from 1st July, 2019 and will open 48 hours after the results are made public on 25th July, 2019.

For and on behalf of the Board
Sd/-
Kainaa Bharucha
Company Secretary

Place : Mumbai
Date : 17th July, 2019

MAHANAGAR GAS LIMITED
CIN: L40200MH1999PLC088133
Regd. Office: MGL House Block G-33, BKC, Bandra (East), Mumbai 400051
Tel: +91 22 66785000 - Fax: +91 22 26528925
Email: investorrelations@mahanagargas.com
Website: www.mahanagargas.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, August 08, 2019**, inter-alia to consider and approve Unaudited Financial Results of the company for the quarter ended June 30, 2019.

In this regard, trading window had already been closed from **Monday, July 01, 2019** for all designated persons. The same shall remain closed till 48 hours after declaration of Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019.

The Notice can be accessed at the Company website at www.mahanagargas.com and also at the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Mahanagar Gas Limited
Sd/-
Anand Upadhyay
Company Secretary & Compliance Officer

Date: July 17, 2019
Place: Mumbai

"IMPORTANT"

Whit care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

NLC India Limited
Navratna - Govt. of India Enterprise
Registered Office: 1st Floor, No. 8, Mayor Sathyamoorthy Road, FSD, Egmore Complex of Food Corporation of India, Chetpet, Chennai-600 031.
CORPORATE OFFICE: BLOCK-1, NEYVELI-607 801, TAMIL NADU.
CIN : L93090TN1956GOI003507 Website : www.nlcindia.com

BRIEF NOTICE INVITING BID

Online Bids in English are invited by NLC India Limited, Neyveli for the following:

1. **Tender No. CO CONTS/0021H/MIU/REVAMP/BWE1420/ELEC/RT/2019, Dt.: 15.07.2019 (e-Tender)**
Name of the work : MAJOR REVAMPING OF 1400 LITRE CRAWLER MOUNTED BRIDGE TYPE BWE 1420 AT MINE-II FOR ELECTRICAL PORTION.
B.G. Amount : ₹ 6,40,000/- Tender Fee : ₹ 10,000/-
Date of Tender Document available } 19.07.2019
to bidders to Download
Last date for Remitting tender fee : 19.08.2019 up to 17.00 Hrs.
Last Date & Time for receipt of Bid : 21.08.2019 up to 14.30 Hrs. (IST)
Date & Time of Bid opening (Part-I): 21.08.2019 at 15.00 Hrs. (IST)

Bids in English are invited by NLC India Limited, Neyveli for the following:

2. **Tender No. CO/HR/GRUP-C/0002/NHRI/PCMM/HRTRANSF/2019, Dt.: 17.07.2019**
Name of the work : ENGAGEMENT OF CONSULTANCY FOR PARTNERING AND HANDHOLDING NLCIL IN ACHIEVING MILESTONES AS PER HIGH LEVEL ROAD MAP PREPARED TO ACHIEVE MATURITY LEVEL 3 & 4 AS PER PEOPLE CMM V2.0 STANDARDS
Tender Fee : ₹ 5,000/-
Date of Tender Document available } 23.07.2019
to bidders to Download
Last Date & Time for receipt of Bid : 23.08.2019 up to 14.30 Hrs. (IST)
Date & Time of Bid opening (Part-II): 23.08.2019 at 15.00 Hrs. (IST)
Pre Bid Conference at 11.00 Hrs.
at Conference Hall of Corporate Contracts Division, Corporate Office, SI. No.1 : On 02.08.2019
SI. No.2 : On 03.08.2019
NLCIL, Neyveli.

AU SMALL FINANCE BANK LIMITED (Formerly known as Au FINANCIER'S (INDIA) LIMITED)
Regd. Office: 19-A, Dhuleswar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001, Rajasthan, (India). (CIN:L36911RJ1996PLC011381)

Tender Notice

The undersigned being the Authorized Officer of AU Small Finance Bank Limited formerly known as Au Financiers (India) Limited in exercise of powers under "The Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002" read with Rule 8 & 9 of Security Interest (enforcement) Rules, 2002 after taking possession of the immovable property the Authorized officer has decided to sell the said mortgaged property more particularly described here under by "Inviting Tender From The Public" on "AS IS WHERE IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS"

Name of Borrowers/ Co Borrowers / Mortgagors	Date & Amount as per Demand Notice U/s 13 (2) & Date of Possession U/s 13(4) and amount as on 11-July-19	Description of Properties	Reserve Price For property Nos. Respectively	Earnest Money For property Nos. Respectively	Date, Time & Place of auction and place of tender form receiving and deposit & Last Date and Time of Tender Submission for both properties
Loan Account No. LSSUR03716-170480305 New Loan Account No. (L9001120100094013) M/s SSVB Business India Limited (Borrower/ Mortgagor), Mr. Shrirang Prakash Pol S/o Sh. Prakash Sadashiv Pol (Co-Borrower), Mr. Vikram Prakashbhai Pol S/o Sh. Prakash Sadashiv Pol (Co-Borrower), Mr. Balubhai S Nangi S/o Sh. Shrirelam Obayla Nangi (Co Borrower)	16-Dec-17 Rs. 1,24,36,176/- as on 16-Dec-17 Symbolic Possession of all 3 properties taken on 06 April 2018 & physical possession of property No. 2 taken on 29-June-19. Amount due as on Date 11-July-19 Rs. 1,64,47,222/- plus Future interest & charges extra.	(1) All that part and parcel of the property of M/s SSVB Business India Limited situated at Shop No.8,9,10, On the ground floor, Admeasuring about 105.45 Sq. Meters along with 47.865q. Meters undivided share in the land of "Parasmani Complex of A Wing" situated at revenue survey No.767/A/3, Block No.991, Tika No.7, City Survey No.1271, of MojeAmalsad, Ta.- Gandevi District- Navsari, Gujarat which is bounded as under:- East: Common Passage, West: B.R. Complex North: Open Land, South: Shop No.7. (2) All that part and parcel of the property of M/s SSVB Business India Limited situated at City Survey No. 430, Valod Faliya Road, Admeasuring about 293 Sq. Meters along with 50Sq. Meters Construction, of moje village Dharampur, Taluka-Dharampur District- Valsad, Gujarat which is bounded as under:- East -ValodFaliya Road, West Remaining part of property, North: City Survey No.431, South: City Survey No.429 (3) All that part and parcel of the property of M/s SSVB Business India Limited situated at City Survey No. 101&104, Admeasuring about 147.79 Sq. Meters along with 105Sq. Meters Construction, of moje village Samroli, Taluka-Chikhli District-Navsari, Gujarat which is bounded as under:- East :City Survey No.100,102& 103, West :City Survey No.96& 105, North:Road, South:City Survey No.97	(1) Rs. 35,00,000/- (Rs. Thirty Five Lac only) (2) Rs. 72,00,000/- (Rs. Seventy Two Lac only). (3) Rs. 27,00,000/- (Rs. Twenty Seven Lac only)	(1) Rs. 3,50,000/- (Rs. Three Lac Fifty Thousand only) (2) Rs. 7,20,000/- (Rs. Seven Lac Twenty Thousand only) (3) Rs. 2,70,000/- (Two Lac Seventy Thousand only).	27-Aug-19 on 11:30 AM to 02:00 PM AU Small Finance Bank Limited, G4, Sandhukva, Rockies Opp. Co-operative Housing Society Ltd., Navsari, Gujarat - 396445 Last Date of Tender Submission is 05-Aug-19 upto 06:00 PM For Both Properties

Terms & conditions of Tender:-
The person, taking part in the tender, will have to deposit his offer separately for each property in the tender form provided by the AU Small Finance Bank Limited, for property which is to be collected from above mentioned Branch Office during working hours of any working day, super scribing "Tender Offer for mortgage property in amount of(Detail of property), on the sealed envelope along with the DD/Pay order of Earnest Money Deposit (EMD) in favor of AU Small Finance Bank Limited payable at Jaipur on/before date 26-Aug-19 up to 05:00 PM at above mentioned office. The sealed envelopes will be opened in the presence of the available interested parties on 27-Aug-19 as per time given in above table at above mentioned office of AU Small Finance Bank Limited. Inter-se bidding, if deemed fit by the authorized officer will also take place among the available bidders. The EMD is refundable if the bid is not successful. The Auction detail will also be uploaded on our website : <https://www.aubank.in/bank-auction>. Interested parties who want to know about the procedure of tender may contact on 9116181827 to Mr. Rakesh Jain.
Note:- This is also a 30 days' notice under Rule 8(6) read with Rule 9(1) to the Borrowers/Co Borrowers/Mortgagors of the above said loan accounts about sale through tender / inter se bidding on the above mentioned date. The properties will be sold, if their outstanding dues are not repaid in full by the borrowers.

Date : 18-July-2019
Place : Navsari

Authorised Officer
AU Small Finance Bank Limited.

YES BANK
Regd. Off.: YES Bank Tower, IFC-2, 15th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai-400 013.
Corporate Office : Nehru Centre, 9th Floor, Discovery of India, Dr. A.B. Road, Worli, Mumbai-400018, Tel: + 91 (22) 6669 9000, Fax: 91 (22) 2490 0314. CIN: L65190MH2003PLC143249, Email: communications@yesbank.in, Website: www.yesbank.in

Publication of Notice u/s 13 (2) of the SARFAESI Act.

Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ guarantor(s)/mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) on their last known addresses, but they have been returned un-served and as such they are hereby informed by way of this public notice.

S. No.	Name of Borrower/ Guarantor (s) / security provider/s	Details of Properties/ Address of Secured Assets to be Enforced	Date of Notice	Date of NPA	Amount outstanding
1.	Anupama Rishi Agarwal (Borrower & Mortgagor) 5th Floor Bhupati Chambers 13, Mathew Road, Mumbai - 400004 And Also At: 7A Somerset Place, 61 D Bhulabhai Desai Road, Near Sophia Collage Lane, Cumballa Hill Mumbai 400026. Somerset Estate Pvt Ltd (Co-borrower & Mortgagor) Flat No. 4A & 4B, 4th Floor, Somerset Place CHS Ltd. 61D Vivek Ashish Lane, Next to Sophiya College, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400026.	Property 1: all the piece and parcel of Bungalow No M-41, Someshwara Enclave, Ratna Prabha CHSL, Near Someshwara Square, Block No-71, TPS NO-2, Vesu Char Rasta, University Road, Vesu, Surat-395007. Property 2: all the piece and parcel of Flat No 4 A and 4 B, 4th Floor, Somerset Place CHSL, 61/D, Vivek Ashish Lane Next to Sophiya College, Bhulabhai Desai Road, Mumbai 400026. Property 3: Flat No 1A, admeasuring 1733 Sq.Ft. (Built Up Area) on the First Floor of the Building named as "Siddhi Apartment" situated at Shankar Ghanekar Marg, Opp IDBI Bank, Prabhadevi, Mumbai-400025 Property 4: Flat No.1B, admeasuring 1680 Sq.Ft. (Built Up Area) on the First Floor of the Building named as "Siddhi Apartment" situated at Shankar Ghanekar Marg, Opp IDBI Bank, Prabhadevi, Mumbai-400025	June 10, 2019	March 31, 2019	Rs. 25,18,45,681.70 (Rs. Twenty Five Crores, Eighteen Lakhs, Forty Five Thousand, Six Hundred, Eighty One And Seventy Paise Only) As On June 10th, 2019
2.	Mr. Anwar Ahmed Siddiqui ("Borrower & Mortgagor") Address: Flat No. 502, 5th Floor, D Wing, Manjari Paradise CHSL, Plot No. 3, Sector 35E, Kharghar, Navi Mumbai - 410210. Also At: Office No. 153, First Floor, Sai Chamber, Sector 11, Opp. IDBI Bank, CBD Belapur, Navi Mumbai - 400614. Also At: C/o Asian Market, Shop No. 12/13/ 14/15, Parvati Heights CHS Ltd, Plot No. 01, Sector 11, Talaja, Navi Mumbai - 410208	Residential Property at Flat No. 502, 5th Floor, D Wing, Manjari Paradise CHSL, Plot No. 3, Sector 35E, Kharghar, Navi Mumbai 410210	April 18, 2019	March 31, 2019	Rs. 27,10,951.24 (Rs Twenty Seven Lakhs Ten Thousand Nine Hundred Fifty One & Paise Twenty Four Only) as on March 31, 2019
3.	Karthik Basker Mudaliyar ("Borrower & Mortgagor") Sambhaji Path Chiraguddin Chawl No 5, Room No 12, Chirag Nagar Ghatkopar, West Mumbai - 400086. And also at: 26/D, Kamgar Nagar SG Barve Marg Kurla East Mumbai -400024 Lokanath Bhaskar Mudaliyar (Co-Borrower & Mortgagor) Room No.12 Chiraguddin, Chawl No.5 Chirag Nagar, Ghatkopar West Mumbai - 400086 And also at: Shri Vishnu Kripa Narayan Nagar Behind Kwality Tyre Ghatkopar Mumbai-400086. Shanta Bhaskar (Co-Borrower & Mortgagor) Sambhaji Path Room No.12 Chiraguddin Chawl No.5, Chirag Nagar Ghatkopar West, Mumbai-400086	All the piece and parcel of the Residential Mouje Pashane Himalaya Complex Vangani Flat no 207, Building no 1, Wing no 10, Second Floor Vangani Village Pashane Road Taluka Karjat Dist.Raigad Pin code 410101	June 1st 2019	Jan. 31, 2019	Rs. 15,99,700.00 (Rupees Fifteen Lakhs Ninety Seven Thousand and Paise Zero Only) as on May 31st 2019
4.	Mr. Prakash Devidas Kamble (Borrower & Mortgagor) H 102 Rashmi Complex Achole, Talav Rd. Nallasopara East, Anchor Park, Thane 401209 And Also at: Patra Chawl, Bangur Nagar, Goregaon (W), Mumbai 400090. And also at: Shop No.5, Gate No.2, Rashmi Lakeview Apartment, Nallasopara (E), Thane 401209. And also at: A-104, Type F, Sai Aangan Apt. Moregaon, Nallasopara (E) Palghar - 401209 2. Ms. Shobha Devidas Kamble (Co-Borrower) , H 102 Rashmi Complex Achole, Talav Rd. Nallasopara East, Anchor Park, Thane 401209. And also at: Patra Chawl, Nr. Vidya Bhavan Hall Bangur Nagar, Goregaon (W), Mumbai 400090 And also at: A-104, Type F, Sai Aangan Apt. Moregaon, Nallasopara (E) Palghar 401209.	On all the piece and parcel of the Residential Flat bearing no 104, admeasuring 50.97 Sq. mtr (Built up area), on 1 th Floor, in Building type F known as "Sai Aangan" constructed on NA Land bearing Survey No 53, Hissa No 2, Survey No 76, Hissa No 1, lying being and situate at village More Taluka Vasai and Dist Palghar.	April 10, 2019	Dec 31, 2018	Rs. 27,16,145.00 (Rupees Twenty Seven Lakhs Sixteen Thousand One Hundred Forty Five Only) as on 8th April, 2019

The above borrowers and/or their Legal Heir(s)/or guarantor(s)/mortgagor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act. Furthermore, this is to bring to your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset.

Date: 18.07.2019
Place: Mumbai

Sd/-
Authorised Officer
For YES BANK Limited

SBI

STATE BANK OF INDIA, Stressed Assets Recovery Branch, Pune

Authorised Officer's Details:-
Name : Shri Shripad Deshpande
e-mail id : shripad.deshpande@sbi.co.in
(M) No. : 8879640377, Landline No. (office): 020-26446044

Address of the Branch : Vardhman Building, 2nd Floor, Seven loves Chowk, Mahatma Phule Peth, Shankarsheth Road, Pune-411042 Ph. : 020-26446044
E-mail ID of Branch : sbi.10151@sbi.co.in

E-AUCTION SALE NOTICE

SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following property/ies u/s 13(4) of the SARFAESI Act 2002.
Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS".

Name Of Borrower(s)	Name of Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold
1) Mr. Salauddin Mehmoob Shaikh and 2) Mrs. Dilshad Salauddin Shaikh (Borrower)	NIL	Rs.24,68,322 (Rupees Twenty Four Lakhs Sixty Eight Thousand Three Hundred Twenty Two Only) as on 18/11/2016 together with future interest at the contractual rate of the aforesaid amount incidental expenses, costs, charges incurred / to be incurred

Names of Title Deed Holders	Description of property	Date & Time of e-Auction :	Reserve Price (Rs.)	Earnest Money Deposit (EMD)	Date and time for submission of request letter of participation Documents/ Proof of EMD etc.
1) Mr. Salauddin Mehmoob Shaikh & 2) Mrs. Dilshad Salauddin Shaikh	All that piece and parcel of property bearing Flat No. 203, 2nd Floor, "Karishma", S. No. 11, Hissa No. 8/2, 2B/3/6 & 2B/3/9, CTS No. 714, Kondhwa Khurd, Pune 411 048 admeasuring 507 sq.ft. i.e. 47.10 sq.mtrs.	Date:- 07/08/2019 Time:- From 11.00 a.m. to 1.00 p.m. with unlimited extensions of 5 Minutes each	Rs. 21.00 Lakhs	Rs. 2.10 Lakhs	On or before 05.08.2019, before 5.00 p.m. Bid incremental Amount : Rs. 0.25 lakhs

Property will be available for inspection on 31/07/2019 between 11.30 a.m. to 1.30 p.m. Kindly contact on 9764441504. E-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and will be conducted "On Line". The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s E-procurement Technologies Ltd at the web portal: <http://sbi.auctiontiger.net>. For technical help kindly contact to Mr. Tilak Maratha, Mobile No. 09067799646 e-mail: tilak@auctiontiger.net. E-auction Tender Document containing online e-auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available on <https://sbi.auctiontiger.net>.

The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT/ RTGS in the Account No.:30795094637, Name of the A/C: SARC Collection Account, Name of the Beneficiary: State Bank of India A/c Mr. Salauddin Mehmoob Shaikh & Mrs. Dilshad Salauddin Shaikh IFS Code: SBIN0015246 or by way of demand draft drawn in favor of State Bank of India A/c, SARB Pune Branch drawn on any Nationalized or Scheduled Bank.

To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues.

The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The other terms and conditions of the e-auction are published in the following websites. <https://sbi.auctiontiger.net>

Date : 18/07/2019
Place : Pune

Sd/-
Authorised Officer
State Bank of India

**उल्हासनगरमहानगरपालिका, उल्हासनगर**

शहर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यालय

उल्हासनगर महानगरपालिकेच्या शहरामधील खाली नमूद ०२ कामे योग्य वर्गीतील ठेकेदाराकडून निविदा प्रणाली पध्दतीनुसार महानगरपालिकेच्या अटी व शर्तीत अर्षित राहून दिनांक १७.०७.२०१९ रोजी निविदा मागविण्याकरिता प्रसिध्द करण्यात येत आहे. स्वर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती www.umc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

S.N.	PWD Inward No.	Tender Notice No.	Name of Work	Amt. Put to Tender	EMD	Time Limit	Class of Registration
1		UMC/PWD/Notice/24/2018-19/02/01	Filing of Potholes During Monsoon in Prabhab Samiti-1 and Prabhab Samiti-2	2498650	1%	4 Months	Vith
2		UMC/PWD/Notice/24/2018-19/02/02	Filing of Potholes During Monsoon in Prabhab Samiti-3 and Prabhab Samiti-4	2499660	1%	4 Months	1%

सदर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती www.umc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.सही/-
कार्यकारी अभियंता (साबवि)
उल्हासनगर महानगरपालिका

जा.क्र. उमपा/पिआरओ/३१०/१९, दि.१७.०७.२०१९

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन-एए१७१२०९एमएच१९६१पीएलसी०१२८७

नोंदणीकृत कार्यालय: १४/५, मिलन टॉवर, नरीम पॉइंट, मुंबई-४०००२१.

दूर.११-२२-४३३३०००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०१२

ई-मेल: investor@blackrosechemicals.com, वेबसाईट: www.blackrosechemicals.com

बॉर्ड मिटिंगची सूचनासेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकामेंट्स्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीविराती कंपनीचे अलेखापरिचित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे, मान्यता देणे व नोंद घ्यावया घेणे याकरिता **मंगळवार, दि.१३ ऑगस्ट, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील तपविल कंपनीच्या www.blackrosechemicals.com या वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

आतील व्यापार रोखणे याकरिता कंपनीचे अंदाजित संकेतस्थळावर कंपनीचे संचालक/अधिकारी व पर्यवेष्टक कर्मचारी यांच्याकरिता कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहार्यकरिता व्यापार बंदीकडी १ जुलै, २०१९ पासून बंद ठेवण्यात आली आहे आणि वित्तीय निष्कर्ष घोषणातून ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

सही/-

नेविल अचलानी

टिकाण: मुंबई

दिनांक: १७.०७.२०१९

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, मोजे कल्याण, जिल्हा ठाणे येथील जिलानी महल या इमारतीतील सदनिका क्र.२०, क्षेत्र ४६१.०० चौरस फूट, मजार छट्टा, हाजी मजीद बिल्डिंग कॉम्प्लेक्स, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे अशा मिळकतीचे सहामलक के. शहाजहान तस्वी कद्दीमनी असे होते. परंतु शहाजहान तस्वी कद्दीमनी हे दिनांक २८-१२-२०१४ रोजी मरण झाले असून त्यांचे पंचवार खालीलप्रमाणे कायदेशीर वारसा आहेत.

- श्रीमती हुसेनी शहाजहान कद्दीमनी - पत्नी
- श्री. रजवान शहाजहान कद्दीमनी - मुलगा
- श्रीमती अमिना नूरुमोहम्मद शेख - मुलगी
- श्रीमती नसिमा मो. रफिक खान - मुलगी
- श्रीमती निलोफर नफिअहसैन हुदैकर - मुलगी

वरील मिळकतीबाबत वरील वारसाव्यतिरिक्त आजूबाजू कोणाचा हक्क, दावा, गहाण, वारसाहक्क, दावा, बंधीस, भाडेपट्टा, सोडवण, खंडीकरण, कोणा किंवा वरील वारसाव्यतिरिक्त आपणजी कोणी यांना प्रत्यक्ष असल्या किंवा इतर कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असल्या वतीची सदरची नोटीस इत्यादी इत्यादीपसून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी पुराव्यांवाह हजरत घ्यावी. जर कोणीही मुद्दतीमधील हक्कत न घेतल्यास व हितसंबंधांतलंबंधी वारसाहक्काबाबत कोणतेही तक्रार नाही असे समजून वरील वारसांकडून सदर मिळकतीसंदर्भात वारसाहक्काबाबत पुर्ण करण्यात येतील. मात्र त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/-

अॅड. भास्कर एस्. खान

पत्ता: १०३, शिवम रहेजा-भारवाही कॉम्प्लेक्स, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई निविदा सूचना क्रमांक १२/२०१९-२०२० (मुंबई)

म.ओ.नि. महामंडळातर्फे खालील कामांकरिता ई-निविदा सूचना मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये
१	शहाड येथील शुध्द व अशुध्द पाणीपुरवठा योजना व ऑक्सीजी सांठवाणी नि:सारण योजनेच्या टप्पा क्र.१ व टप्पा क्र.२ करिता विविध आकाराच्या व्हॉल्यूमास पुरवठा करून बसविणे व कार्यान्वित करणे.	२७,५१,७८०/-
२	जांभूळ येथील कॅलॉरिफ्लोव्हायडर (सी-१ ते सी-५) चे रॉ वॉटर-चॅनेल गेट्स बदलणे.	४२,०३,१९२/-
३	बास्वी धरण पुनर्वसन कामांतर्गत पाषाणी येथील स्मशानशेड पर्यट-पोहोत बांधणे.	८,२३,८४५/-

उपरोक्त अ.क्र. १ ते ३ वरील कामांचे निविदा प्रपत्र दिनांक १८.०७.२०१९ ते दिनांक ०९.०८.२०१९ पर्यंत व अ. क्र. ३ वरील कामांचे निविदा प्रपत्र दिनांक १८.०७.२०१९ ते दिनांक ०८.०८.२०१९ पर्यंत महामंडळाच्या <http://www.midcindia.org> या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

इच्छुकानी वरील कामांकरिता दिनांक २९.०७.२०१९ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण/महामंडळाचा खुलासा दिनांक ३१.०७.२०१९ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

PUBLIC NOTICENotice is hereby given to the Public that Mr Amit Sajaja (Owner) and Smt Poonam Sajaja (Associate Member), are presently the owner of the Flat and shares mentioned in the schedule hereunder. Please note, the said flat and the shares were earlier transferred in the name of Late Mr. Keshav Sajaja who expired on 18th April 2008. Thus, Mr. Keshav Sajaja had nominated his SON Mr. Amit Sajaja and his daughter Mrs Vidhika Wadhwa alias Ms. Priya K Sajaja in equal proportion, Mrs Vidhika Wadhwa vide Declaration cum Indemnity dated 29th May 2008, transferred her rights and interest in the said flat and shares to her brother Mr Amit Sajaja making him full and absolute owner of the said Flat. Our client Mr Rajesh Dhoot and Mrs. Saloni Kabra are purchasing the said Flat from Mr. Amit Sajaja and Smt Poonam Keshav Sajaja and have approached PNB Housing Finance Limited for Housing Loan. All the persons are hereby informed Mr. Amit Sajaja is in the process to make an application to transfer his share of interest and title in the name of Mr Rajesh Dhoot and Mrs. Saloni Kabra. All the persons are hereby informed that as per the records Mr Amit Sajaja is the sole and rightful owner of the said Flat and the said shares and if any person/s has already entered into any transaction/s, or has any claim in respect thereof by way of Sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise, howsoever, entered into on the basis of the process of inheritance, are requested to inform the same, in writing to the undersigned Advocate Ms. Hetal Master, having her address at B-702, Vishnu Villa, Nanarum Road, Vile Parle (East), Mumbai-400 057 within 15 days from the date hereof, failing which the claim or claims if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned forever. Mr Rajesh Dhoot and Mrs. Saloni Kabra shall neither be under obligation nor shall be responsible for any claim and complaints thereafter either jointly or severally.**SCHEDULE ABOVE REFERRED TO**Flat No.E/403, measuring about 430 Sq.ft., Carpet area, on 4th Floor in the building known as "The Versova Saamer Co-operative Housing Society Limited", being situated at Off.J.P. Road, Sevan Gunglons, Andheri West, Mumbai-400055 and (5)vide fully paid up shares of the face value of Rs. 50 each (of the aggregate value of Rs. 250) bearing Nos. 486 to 490 (both inclusive) issued vide Share Certificate No.58/90 by the Society, situated on property bearing Original Survey No. 121 and CFS No. 1176, in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban District, Taluka-Andheri WestDated this 17th day of July, 2019

Sd/-

Adv. Hetal Master

जाहीर नोटीस

मा. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर ठाणे, याचे कोर्टात ठाणे. - अॅड. दत्तात्रय एस्. धुरे वी. अर्ज क्रमांक - 612 / 2019

याती किशोर झवेरी, वय 56 वर्ष, धंदा - गृहीनी, रा. जे-101, इरीस फ्लॉट नं. 14, अकृती गाडनिय्या, मिरा भाईंदर रोड, जोतीसी क्लब क्लब मागे, मिरा रोड पुर्व, जिल्हा - ठाणे-401107.

जरील अर्जदार याचे पत्नी मयात कै. श्री. किशोर किरीटचंद्र झवेरी यांचे निधन वरील अर्जदार यांच्या पत्त्यावर दिनांक 20 / 11 / 2018 रोजी झाले. अर्जदार यांच्या पत्नी या नावे ये. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर ठाणे यांच्या कोर्टातून वी. अर्ज क्र. 743 / 17 ति. 18 नुसार सर्वशेधन सर्टीफिकेट मिळाले पण सदर शेअर्स हस्तांतरित होण्यापूर्वीच मयात झाले. सदरचे शेअर्स वर अर्जदार यांचे सारसे कै. श्री. किरीट मिनाराल झवेरी व चुलत सारसे कै. श्री. कृष्णकचंद्र मिनाराल झवेरी यांच्या नावे असलेले ये. शिरो शेअर्स नॉट्स लिमिटेड व शेअर्स / भाग खालीलप्रमाणे :-

फोलिओ नं.	शेअर्स	डिविडेंडवरील नं.	शेअर्स सर्टिफिकेट नं.
HH 103397	35	15153367 To 15153401	146459
HH 103397	43	32672910 To 32672952	359738
HH 103397	5	18618072 To 18618076	259168
HH 103397	2	18618077 To 18618078	259169
HH 103397	1	18618079	259170

सदर वरील कंपनीचे वित्तीयनिष्पन्न घेऊन नवीन कंपनी ये. शिरो माटोकॉप लिमिटेड ही अस्तित्वात असून वित्तीय वरील मयात भागधारक यांच्या नावे शेअर्स / भाग दिले असून ते खालीलप्रमाणे :-

फोलिओ नं.	शेअर्स	डिविडेंडवरील नं.	शेअर्स सर्टिफिकेट नं.
---	430	158859756 To 158860185	515869

वरील शेअर्स / भाग बाबत अर्जदार यांनी वारसा हक्क दाखला मिळणेबाबत अर्ज दिलेला आहे. तरी वरील वारसा हक्क दाखल्याबाबत ज्या कोणाचे हक्क अधिकार हितसंबंध अशा कोणत्याही प्रकारची तक्रार वगैरे असल्यास तशी लेखी हलकत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापसून 30 दिवसांचे आत ह्या न्यायालयात दाखल करावी. वरील पध्दतीने कोणीही ही हलकत न आल्यास अर्जदार यांच्या विनंती प्रमाणे वारसा हक्क दाखला देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही हलकतीचा विचार केला जाणार नाही. आज दिनांक 16 माहे जुलै 2019 रोजी माझ्या सहाने व कोर्टनि शिक्क्यानिशी दिली.

सही ठाणे	सही हनुमंदावरून अधिष्ठाक
ललितक	शिक्का
दिवाणी न्यायालय व स्तर, ठाणे	दिवाणी न्यायालय व स्तर, ठाणे.

apcotex industries limited

Registered. Office: 49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 773 Tel.-022-2777 0800

www.apcotex.com Email: redressal@apcotex.com

CIN: L99999MH1986PLC039191

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Thursday, the 25th July 2019 inter-alia to consider and approve the audited financial results of the company for the quarter ended 30th June 2019.

The information contained in this notice is also available on the company's website www.apcotex.com and on the website of the Stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com.**By order of the Board**

For apcotex industries limited

Sd/-

Anand V. Kumashri

Company Secretary

Date: 15th July, 2019

मुमुका क्र.आयएएस-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१५ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय रायवतून दुसऱ्या रायवत स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१५ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकृणात आणि

जसप्रति क्रिअरन्स प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: ७०१, फ्लॉट क्र.२९, गुलमोहर क्रॉस रोड-११, जेव्हीपीडी स्किम, जुहु, विलेपार्ल (पश्चिम), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००५६.

...याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मंगळवार, दि. २३ एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विषये ठरावामुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र रायवतून राजस्थान रायवत स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई, महाराष्ट्र यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तीच्या हितसंबंधी नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हितसंबंधी स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टमने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एएससी-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपसून १४ दिवसांच्या आत क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हॉरेस्ट, ५वा मजला, १०० मिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमूद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

७०१, फ्लॉट क्र.२९, गुलमोहर क्रॉस रोड-११, जेव्हीपीडी स्किम, जुहु, विलेपार्ल (पश्चिम), मुंबई-४०००५६, महाराष्ट्र.

च्या वतीने व करिता

जसप्रति क्रिअरन्स प्रायव्हेट लिमिटेड

सही/-

महावीर प्रसाद चाचन

दिनांक: १८.०७.२०१९

संचालक (सीआयएन:०२६४४५५५)

...

मुमुका क्र.आयएएस-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१५ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय रायवतून दुसऱ्या रायवत स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१५ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकृणात आणि

जसप्रति कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: ७०१, फ्लॉट क्र.२९, गुलमोहर क्रॉस रोड-११, जेव्हीपीडी स्किम, जुहु, विलेपार्ल (पश्चिम), मुंबई-४०००५६, महाराष्ट्र.

च्या वतीने व करिता

जसप्रति कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

सही/-

महावीर प्रसाद चाचन

दिनांक: १८.०७.२०१९

संचालक (सीआयएन:०२६४४५५५)

...

कोणा व्यक्तीच्या हितसंबंधी नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हितसंबंधी स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टमने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एएससी-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपसून १४ दिवसांच्या आत क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हॉरेस्ट, ५वा मजला, १०० मिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमूद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

७०१, फ्लॉट क्र.२९, गुलमोहर क्रॉस रोड-११, जेव्हीपीडी स्किम, जुहु, विलेपार्ल (पश्चिम), मुंबई-४०००५६, महाराष्ट्र.

च्या वतीने व करिता

जसप्रति कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

सही/-

महावीर प्रसाद चाचन

दिनांक: १८.०७.२०१९

संचालक (सीआयएन:०२६४४५५५)

मुमुका क्र.आयएएस-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१५ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय रायवतून दुसऱ्या रायवत स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१५ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकृणात आणि

जसप्रति कॅन्सलर प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: ७०१, फ्लॉट क्र.२९, गुलमोहर क्रॉस रोड-११, जेव्हीपीडी स्किम, जुहु, विलेपार्ल (पश्चिम), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००५६.

...याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मंगळवार, दि. २३ एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विषये ठरावामुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र रायवतून राजस्थान रायवत स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई, महाराष्ट्र यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तीच्या हितसंबंधी नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हितसंबंधी स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टमने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एएससी-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपसून १४ दिवसांच्या आत क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हॉरेस्ट, ५वा मजला, १०० मिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमूद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

७०१, फ्लॉट क्र.२९, गुलमोहर क्रॉस रोड-११, जेव्हीपीडी स्किम, जुहु, विलेपार्ल (पश्चिम), मुंबई-४०००५६, महाराष्ट्र.

च्या वतीने व करिता

जसप्रति कॅन्सलर प्रायव्हेट लिमिटेड

सही/-

महावीर प्रसाद चाचन

दिनांक: १८.०७.२०१९

संचालक (सीआयएन:०२६४४५५५)

...

सिक्वियरीटी अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकामेंट्स्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहाविषयी ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीविराती कंपनीचे अलेखापरिचित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व नोंद घ्यावया घेणे. (ब) अंतिम लाभशा, काही अंतल्यास, घोषणा विचारात घेणे याकरिता बुधवार, दि.३१ जुलै, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.careratings.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंज व www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.**केअर रेटिंग्स लिमिटेडकरिता**

सही/-

नविन कुमार जैन

कंपनी सचिव

दिनांक : मुंबई

दिनांक : १७ जुलै, २०१९

...

...

...

...

...</